

(beim Çiva-Kultus) mit dem Munde veranstaltete *Musik* (शिवपूजाते वर्षित शब्देन गालवाय्यम् CRDr.). LiNGĀRĀKĀNATANTRA im CKDr.

मुखवाम (मुख + वास) m. ein *Parfum für den Mund, um den Athem wohlriechend zu machen*, PĀNKĀT. 3, 6, 19. PĀNKĀT. ed. orn. 52, 25. Verz. d. B. H. No. 1006. *wohlriechendes Gras* (गन्धतुणा) RĀGĀN. im CKDr.

मुखवासन (मुख + वास) m. dass. AK. 4, 1, 4, 20. H. 1391.

मुखविपुला (मुख + वि०) f. ein best. अर्जा-Metrum Ind. St. 8, 297. fgg.

मुखविलुप्तिका (मुख० + वि०) f. Ziege ÇABDAR. im CKDr.

मुखविवाक (मुख + वि०) m. Verz. d. Oxf. H. 339, b, 21.

मुखविष्टा (मुख + वि०) f. eine Art Schabe H. 1337.

मुखशफ (मुख + शफ) adj. ein loses Maul habend, Lästermaul ÇABDAM. im CKDr.

मुखशृङ्खि (मुख + श्रृ०) f. Reinigung des Mundes TITHĀDIT. im CKDr.

मुखशोधन (मुख + शो०) 1) adj. a) den Mund reinigend. — b) scharf, beißend (vom Geschmack) H. 1389. — 2) n. a) das Reinigen des Mundes Verz. d. Oxf. H. 103, a, 1; vgl. मुखस्य शोधनम् 102, a, 31. — b) *Zimmer* RĀGĀN. im CKDr.

मुखशोधिन् (मुख + शो०) 1) adj. den Mund reinigend. — 2) m. Citrone, Citronenbaum RĀGĀN. im CKDr.

मुखशोष (मुख + शोष) m. Trockenheit des Mundes SUÇR. 4, 219, 9. ÇĀRÑG. SĀM. 1, 7, 71. 3, 10, 12. Davon शोषिन् adj. damit behaftet SUÇR. 1, 231, 14.

मुखश्री (मुख + श्री) f. Schönheit des Gesichts, ein schönes Gesicht BHĀG. P. 7, 9, 11.

मुखष्टील adj. = मुखशफ ÇABDAM. im CKDr. Fehlerhaft für मुखाष्टील. **मुखसंभव** (मुख + सं०) m. der aus (Brahman's) Munde Entstandene, ein Brahmane H. 812. — Vgl. मुखजा.

मुखमुख (मुख + मुख) m. Erleichterung der Aussprache P. 3, 3, 57, Sch.

मुखमुरा (मुख + मुरा) n. Lippennektar TRIK. 2, 10, 16.

मुखमाव (मुख + माव) m. Speichelfluss ÇĀRÑG. SĀM. 1, 7, 108. Speichel RĀGĀN. im CKDr. — Vgl. मुखामाव.

मुखाकार (मुख + आ०) m. Miene R. 5, 24, 11.

मुखायि (मुख + य०) m. Waldbrand ÇABDAM. im CKDr. a sort of goblin with a face of fire; fire put into the mouth of the corpse at the time of lighting the funeral pile; a sacrificial or consecrated fire WILSON. — Vgl. मुखार्चिस् und मुखोल्का.

मुखाय (मुख + य०) n. Spitze des Mundes, — Maules und Spitz überh.: मुखाये क्राउल्हेपे: पोत्रम् AK. 3, 4, 25, 182.

मुखानिल (मुख + य०) m. mit dem Munde erzeugter Wind KATHĀS. 60, 207.

मुखायप (मुख + या०) m. Mundkrankheit RĀGĀN. im CKDr.

मुखार्चिस् (मुख + य०) n. heißer Athem (?): उदास्य मुखार्चिरस्य PĀNKĀT. 3, 9, 3. — Vgl. मुखायि.

मुखार्जक m. eine best. Pflanze, = शर्जक RĀGĀN. im CKDr.

मुखासव (मुख + आ०) m. Lippennektar RĀGĀN. 19, 12.

मुखात्म (मुख + आत्म) n. Krebs TRIK. 1, 2, 21.

मुखामाव (मुख + आ०) m. = मुखमाव Speichelfluss SUÇA. 2, 233, 7.

मुखीभू (मुख + भू०), °भूय गत: P. 3, 4, 61, Sch.

मुखीय (von मुख) am Ende eines comp. an der Spalte —, am Eingang

u. s. w. befindlich: सवन् ° KĀTJ. ÇR. 22, 9, 4, 24, 3, 15. शाला० आ॒च॒. ÇR. 4, 10, 6. ÇĀNKH. ÇR. 6, 12, 26. उकथ्य० 11, 4, 3, 21. मू॒त्र॒ ° आ॒च॒. ÇR. 9, 5.

मुखएण्ठे s. मुखएडी.

मुखुली f. N. pr. einer buddhistischen Göttin LALIT. 72. उत्खली ed. Calc. 73, 16.

मुखेभव (मुख, loc. von मुख, + भव) adj. f. आ॒ im Munde sich bildend Schol. zu RV. PRĀT. 6, 9.

मुखेत्कीर्ण (मुख + त०) m. N. pr. eines Mannes RĀGĀ-TAR. 3, 384. मुख्यो० ed. TR. 382, aber in der Uebersetzung wieder मुखा०.

मुखेत्का॒ (मुख + त०) f. = मुखायि Waldbrand ÇABDAM. im CKDr.

मुख्य (von मुख) Aussprache VS. PRĀT. 4, 164. 1) adj. a) in oder am Munde oder Gesichte befindlich gaṇa दिग्गादि zu P. 4, 3, 54. AV. 6, 43, 3. ÇAT. BR. 10, 6, 1, 11. प्राणा॒ लात्. 2, 5, 6. RV. PRĀT. 6, 9. विप्रुपः aus dem Munde kommend M. 5, 141. — b) an der Spalte —, am Anfang befindlich; der erste, vornehmste, hauptsächlich, principalis, ursprünglich (Gegens. गौणा॒, प्रतिनिधि॒); der beste, vorzüglichste, vorzüglich gaṇa शावादि zu P. 5, 3, 103 (oxyt., was aber durch die accentuirten Texte nicht bestätigt wird). AK. 3, 2, 7. 3, 4, 1, 16. H. 1438. HALĀJ. 4, 5. RV. PRĀT. 2, 29, 15, 9. TBA. 1, 1, 2, 1. TS. 2, 6, 2, 5. आ॒ति॒ ÇAT. BR. 1, 6, 2, 16. मुख्यो॒ वा आवां॒ यजस्य स्वो॒ यावध्यू॒ 4, 1, 5, 16. 13, 1, 8, 2. AIT. BR. 3, 13. वत्सतरी॒ ÇĀNKH. GRHJ. 3, 13. मुख्यो॒ यजक्रतुर्यदिग्मिष्टामः: ÇA. 16, 20, 13. धन॒ आ॒च॒. ÇR. 3, 13, 18. मू॒०, दितीय u. s. w. 9, 4. मू॒०, मध्य, श्वर॒ KAU. 15. KHAND. UP. 4, 2, 7. M. 3, 200. 8, 210. 323. 10, 60. DRAUP. 4, 3. MBH. 3, 2167. 2898. R. 4, 9, 33. 2, 32, 5. SPR. 4726. SUÇR. 2, 347, 11. VARĀH. BRH. S. 48, 77. KATHĀS. 33, 132. अर्कै॒ मुख्यमहै॒ मुख्यमित्यासीदाप्रकृत्योः: 63, 176. BHĀG. P. 4, 23, 49. PĀBAMAH. UP. in Verz. d. Tüb. H. 7, 15. fg. मुख्यानुयायिन् AK. 3, 4, 13, 101. HALĀJ. 2, 334. WEBER, RĀMAT. UP. 327, 2, 343, 2 v. u. VOP. S. 176. सर्ग॒ BHĀG. P. 3, 10, 18. MĀRK. P. 47, 17, 33. Verz. d. Oxf. H. 82, b, 4. मुख्यः स्थाप्त्रयमः कल्पः AK. 2, 7, 39. गौणामुख्योमुख्ये कार्यसंप्रत्ययो भवति Cit. bei PAT. zu P. 1, 4, 108. 8, 3, 82. SĀH. D. 15, 6. WEBER, GJOT. 69, 75. Verz. d. Oxf. H. 267, b, 22. fg. VOP. 6, 15, 24, 13. Schol. zu KĀTJ. ÇR. 4, 15, 6, 16. 2, 1, 1. Schol. zu NAISH. 22, 53. AS. RES. 3, 238. Am Ende eines comp. मुख्यः der Vorzüglichste unter — gaṇa वर्यादि zu P. 6, 2, 131. दिग्गाति॒ M. 3, 286. ऋमात्प्य॒ 7, 141. BHĀG. 11, 26. आवरणमुख्यानि MBH. 1, 1158. 5, 7279. R. 4, 34, 9. इमान्यासनमुख्यानि 72, 15. 2, 26, 14. VARĀH. BRH. S. 33, 8. KATHĀS. 52, 300. 53, 237. 37, 56. BHĀG. P. 3, 1, 23. DAÇAK. in BENF. CHR. 183, 14. PĀNKĀT. 138, 2. द्विजमुख्यतम् MĀRKH. 1, 13. Ausnahmsweise und aus metrischen Rücksichten steht मुख्य in der Bed. von मुख = आदि am Ende eines adj. comp.: नारायणमुख्यं मातृचक्रम् KATHĀS. 56, 76. BHĀG. P. 8, 12, 10. WEBER, RĀMAT. UP. 327, 1. तुरप्रतदलर्घन्डतीरीमुख्यास्तुतिद्विदः H. 780. — 2) m. a) Anführer: ऋनकमुख्यं बलम् KĀM. NTRIS. 15, 17, 13, 77. दण्डु० (vgl. दण्डमुख) 17, 49. — b) N. eines Genius, der einem Theile des (astrologisch) in 81 oder 63 Fächer (पद) getheilten Haupplanes vorsteht, VARĀH. BRH. S. 53, 45. 63. — c) pl. Bez. einer Klasse von Göttern unter Manu SĀVARĀNI VP. 267. MĀRK. P. 80, 5, 9. — Vgl. गण॒, फलमुख्या, मर्त्तिमुख्या, वारमुख्या.

मुख्यतस् (von मुख्य) adv. vorzugsweise Schol. zu KAP. 1, 103.